

BSE Ltd.
[Bombay Stock Exchange Ltd]
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
MUMBAI-400 001
Fax No: 022 2272 3121/2041

CFPL/SEC/BSE/9519/2022-2023

By Online Submission

2nd September, 2022

KIND ATTN: DEPTT. OF CORPORATE SERVICES

Subject:- Submission of Copies of Newspaper Advertisement under Regulation 47 and other relevant regulations if any, of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47(1)(d) and other relevant regulations if any, of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('LODR Regulations, 2015'), we are enclosing herewith the copies of newspaper cutting of 'Navshakti' and 'The Free Press Journal (Mumbai Edition) dated 2nd September, 2022 evidencing the publication of the Notice of 40th Annual General Meeting which includes the information regarding Book Closure Dates and E-Voting information.

Kindly take the note of the same and put it on your electronic media for the information of the Members.

Thanking you,

Yours Faithfully,
For Chordia Food Products Limited


Asha Korde
Company Secretary & Compliance Officer
M. No.: A66284



Enclosed: As above

CHORDIA FOOD PRODUCTS LTD.

Office: Above S. K. Agencies, 38/39, Tarkar Compound, Behind Pravin Masalewale, Hadapsar Industrial Estate, Hadapsar, Pune-411 013.
Tel.: 020-26871500 / 9822720000 **Email:** fcd@chordia.com **Website:** www.chordiafoods.com

Registered Office: 399/400, Sangavi (Shirwal), Tal. Khandala, Dist. Satara-412801
Tel.: 02169-245078 **Fax:** 02169-245079 **CIN :** L15995PN1982PLC026173

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the General Public that, my client MRS. MADHUMATHI VISHWANATHAN stated that, [She] MRS. MADHUMATHI VISHWANATHAN jointly with her husband MR. VISHWANATHAN PERUNGUDUR RAMAN were holding Flat No. 2402, 24th Floor, E Wing, Runwal Cypress Co-operative Housing Society Ltd., Cypress Tower 5, Runwal Greens, Mulund Goregaon Link Road, Next to Fortis Hospital, Bhandup (West), Mumbai - 400 078 along with One Car Parking, on ownership basis and they both holding 50% each right, title, share & interest in respect of above said Flat. My Client further state that, her Husband being One of the Joint Owner's namely MR. VISHWANATHAN PERUNGUDUR RAMAN died intestate on 16-06-2021, leaving behind him, my client MRS. MADHUMATHI VISHWANATHAN [being wife] and MS. POOJA VISHWANATHAN [Being Daughter], as his only the heirs & legal representative as per the Law which he governed at the time of his Death.

As such, any person / person's / a Body Corporate, Bank / Financial Institution have any claim, right, title, share & interest against the 50% undivided shares of Late, **MR. VISHWANATHAN PERUNGUDUR RAMAN** above said Flat / property by way of Inheritance, Possession, Partition Deed, Maintenance, Easement, Release Deed, Sale Deed, Agreement for Sale, Gift, Lease, Trust, Mortgage, Charges, lien, attachment or otherwise howsoever any contact the undersigned with documentary evidence supporting such claim within 15 days from the publication of this notice, failing which the claim of such person / person's / a Body Corporate / Bank / Financial Institution if any will be deemed to have been waived and / or abandoned and not binding upon my client.

Mr. Suresh M. Mudaliar,
Advocate
Shop No. 92, Ground Floor,
Kamdhenu Shopping Centre,
Lokhandwala Complex,
Andheri (W), Mumbai-400053.

Date : 02/09/2022
Place: Mumbai

Court Room No. 32
IN THE BOMBAY CITY CIVIL COURT
AT BOMBAY
COMMERCIAL SUIT NO. 34 OF 2021
[O.V. R. 20 (I-A) OF C.P.C. FOR PAPER
PUBLICATION]

Plaint Lodged on 26/11/2020
Plaint admitted on 06/02/2021

Summon for Settlement of Issue in a Suit Relating to Commercial Dispute Under Section 6 of the Commercial Courts, Commercial Division and Commercial Appellate Division of High Act, 2015 Order V, r. 1 of Code of Civil Procedure Code, 1908.

M/s. R. S. Fabricators,
(Through its Proprietor Shri. Santosh Sansare)
Indian Inhabitant, Occupation: Nil
Having its office at: Room No.801, 8th floor,
Khapridev Co-operative Housing Society, G. D.
Ambekar Road, Parel/Bhotwada, Mumbai 400 012
...Plaintiff

Versus

1. Perfect Infraengineers Ltd.,
168, Bhanushali Chambers, Sant Tukaram Road,
Masjid Bunder, Mumbai - 400 009
2. Indian Institute of Science Education
and Research,
Dr. Homi Bhabha Road, Ward No.8, NCL Colony,
Pashan Road, Pune-411008
3. Unity Infra Project Limited,
Having its address at: 1252 Pushpanjal Apartments,
Old Prabhadevi Road, Mumbai - 400 025
And also at: Survey No. 127/2nd Floor, Royal Empress
Building, Besides Prabhadevi Teck Park,
Opp. Kapil complex, Pune Baner 411 045

...Defendants

Whereas the above named Plaintiff/s have/have instituted a suit relating to a commercial disputes against you and you are hereby summoned to file a Written Statement within 30 days of the service of the present summons and in case you fail to file the Written statement with the said period of 30 days, as shall be allowed to file the Written Statement on such other day, as may be specified by the court, for reasons to be recorded in writing and on payment of such costs as the date of service of summons. On expiry of one hundred and twenty days from the date of service of summons, you shall forfeit the right to file the Written Statement and the court shall not allow the Written Statement to be taken on record.



DRAFT PLANNING PROPOSALS FOR PALGHAR NEW TOWN PUBLIC NOTICE

The Draft Planning Proposals for Palghar New Town are displayed at following offices for inviting objections and suggestions.

1. Registered office of the Corporation, 2nd Floor, Nirmal, Nariman Point, Mumbai 400021
2. Office of Chief Planner (Palghar), 4th Floor, CIDCO Bhavan, CBD Belapur, Navi Mumbai 400614
3. Office of Joint Director of Town Planning, Konkarn Bhavan, CBD Belapur, Navi Mumbai 400614
4. Office of the Collector, Palghar 401404
5. Town Planner, Palghar Branch Office, Palghar 401404

Any person having any suggestion or objection with respect to the Draft Planning Proposals of Palghar New Town may submit the same in writing to the Town Planning Officer (Palghar) having his office at 4th Floor, CIDCO Bhavan, CBD Belapur, Navi Mumbai 400 614.

Town Planning Officer (Palghar)

CIN - U99999 MH 1970 SGC-014574
www.cidco.maharashtra.gov.in

CIDCO/PR/221/2022-23



CHORDIA FOOD PRODUCTS LIMITED

Regd. Off: Plot No. 399/400, S.No. 398, Shirwal, Taluka Khandala, Village Sanghavi, Dist: Satara - 412801.
E-mail id: cs.cfp@gmail.com website: www.chordiafoods.com
CIN: L15995PN1982PLC026173

NOTICE

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting of the Company will be held on Wednesday, 28th September, 2022 at 11.30 A.M. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) Facility in compliance with provisions of the Companies Act, 2013 (the Act) and Rules thereof, as amended, read with the MCA and SEBI Circulars to transact the businesses as set out in the Notice of Annual General Meeting.

In compliance with the provisions of the above circulars, the electronic dispatch of Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2021-2022 of the Company have been sent to the members of the Company whose Email addresses are registered with Company/ Depository Participant/ Registrar & Share Transfer Agent. The copy of the Annual Report is also available on the Company's Website www.chordiafoods.com as well as on BSE Ltd, website at www.bseindia.com. The Physical copies of the Notice of AGM and Annual Report for Financial Year 2021-2022 shall not be sent to any Member of the Company.

Those Shareholders who are holding shares in dematerialized mode and have not registered/ updated their email addresses with their Depository Participant (DP) are requested to register their Email ID's with relevant depository participant and those Shareholders who are holding shares in physical mode are requested to contact to Company's RTA i.e. Satellite Corporate Services Pvt. Ltd., Office No. 106 & 107, Dattani Plaza, East West Compound, Andheri Kurla Road, Safedulp, Sakinaka, Mumbai-400072 or mailed at service@satellitecorp.com.

The Company has provided the 'Remote E-voting Facility' and 'E voting Facility' at the time of AGM' and attendance of AGM through VC/ OAVM to the Members for this Meeting, through CDLS. The Remote E-voting will be available from 9.00 a.m. (Starting Time) on Sunday, 25th September, 2022 and ends at 5.00 p.m. (Ending Time) on Tuesday, 27th September 2022. During this period Shareholders of the Company holding Shares as on the Cut-Off Date i.e. Wednesday, 21st September, 2022, may cast their vote electronically. Eligible Members who have acquired shares and become Members after the dispatch of Notice may follow the instructions available in the AGM Notice dated 25th August, 2022. The Members who have cast their votes by Remote E-voting may also attend the meeting through VC/ OAVM but shall not be entitled to cast their vote again at the time of AGM.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from **Saturday, 24th September, 2022 to Wednesday, 28th September, 2022** (Both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

Any Query/ grievances in this matter may be addressed to the Company Secretary at E-mail ID cs.cfp@gmail.com or on Phone No. +91-7028257001.

For Chordia Food Products Limited

Place: Pune
Date: 02 September, 2022

Pradeep Chordia
Managing Director
DIN: 00389681



CIN: L85110MH1993PLC206012

Registered Office: 636, 501, X/Cube, Off New Link Road, Andheri (W) Mumbai - 400053
Tel: 022 4231 0800 Fax: 022 4231 0855 Website: www.rdiium.net

NOTICE

Tata Elxsi Limited,
Registered Office: Bombay House,
24, Hornimody Street, Fort, Mumbai,
Maharashtra, 400001

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities/applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

Name of Shareholders: Suresh Bharathi	
Kind of Securities & Face Value: Equity Shares: 200	
Distinctive nos.: 11441111 to 11441210	
Distinctive Nos.: 32273584 to 32273683	
Place: Mumbai	Suresh Bharathi
Date: 02.09.2022	

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Smt. Zarana Yash Shah owner of Flat No. 304 measuring about 750 sq.ft. Carpet Area on the 3rd floor of "Rajendra Vihar" situated at 11-Gilder Lane, Lamington Road, Mumbai-400008 together with 4.54% undivided share, right, title and interest in land situated on plot bearing C S No. 330 of Tardeo Division, and 10 (ten) shares of Rs. 50/- each bearing distinctive No.s 111 to 120 as comprised in Share Certificate No. 12 issued by the "New Rajendra Vihar Co-operative Housing Society Limited intend to sell the same to our clients; Any person having any objection for sale or claiming any right, title or interest in the Premises described herein above by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, possession, inheritance, lease, lien, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with proof thereof, to the undersigned having office at 301-A, Aman Chambers , Opera House, Mumbai 400004 within 15 days from the date hereof . If no claims are received then the sale will be completed and claims if any will be considered as waived.

For Narayan Gandhi & Co.
Chartered Accountants

Sd/-
(N.C. GANDHI)
Proprietor
Place: Mumbai
Date: 02/09/2022

APPENDIX 16

(Under Bye Law No.35)

The Form of Notice inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society.

SMT. BHARTI DHIMANT SHAH, a member of Vibgyor C.H.S. S.V., Road, Santacruz (West), Mumbai-400 054 and holding Flat No.903 on the 9 Floor of the Natraj building of the Society, expired on 18th December 2020. Her spouse, **MR. DHIMANT T. SHAH** predeceased her on 7th October 2012.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of



चोरडिया फूड प्रॉडक्ट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं. ३९९/४००, सर्व्हे. नं. ३९८, गाव सांगवी-शिरवळ, ता. खंडाळा, जिल्हा-सातारा - ४१२ ८०१. ईमेल: cs.cfp@gmail.com वेब साईट: www.chordiafoods.com CIN: L15959PN1982PLC026173

४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान माहिती आणि खातेबंद पासवर्ड सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनीची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. २८ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा इतर दृकश्राव्य माध्यमाद्वारे (ऑनलाईन) च्या माध्यमातून घेण्यात येईल ज्यात सभेच्या २५ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या सूचनेनुसार कामकाज होईल.

कोविड - १९ महामारीची स्थिती पाहता, कॉर्पोरेट बाबी मंत्रालय तसेच सेबी (SEBI) ने निर्धारित केलेल्या परिपत्रका अनुसार एजीएमच्या सुचनेत नमुद केल्यानुसार कामकाज पार पाडण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

वर नमुद केल्याप्रमाणे एमसीए (MCA) परिपत्रके आणि सेबी (SEBI) परिपत्रके यामधील अनुपालनाप्रमाणे एमजीएम (AGM) सूचना आणि अधिसूचने वर्ष २०२१-२०२२ च्या वार्षिक अहवालच्या इलेक्ट्रॉनिक प्रति ज्याचे ई-मेल आयडी कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्झॅक्चर एजंट (आरटीए) यांच्याकडे मायताप्राप्त पध्दतीमध्ये नोंद करण्यात आले आहे, अशा समासदांना सदर सूचना १ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविण्यात आल्या आहेत.

सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर www.chordiafoods.com आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com येथे सुध्दा उपलब्ध आहे एजीएम सूचना आणि वार्षिक अहवाल यांच्या प्रत्यक्ष प्रति कंपनीच्या कोणत्याही समासदास पाठविल्या जाणार नाही.

ज्या समभागधारकांकडे अमूर्त स्वरूपातील समभाग आहेत आणि त्यांनी आपल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे आपले ई-मेल अॅड्रेस नोंदविलेले / अद्ययावत केलेले नाहीत त्यांना किंती आहे की त्यांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे आपले ई-मेल अॅड्रेस नोंदवावेत / अद्ययावत करावेत, आणि ज्या समभागधारकांकडे मूर्त स्वरूपातील समभाग आहेत त्यांनी कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्झॅक्चर एजंट, सेटलमेंट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा.लि., ऑफिस नं.१०६ आणि १०७, दहाना प्लाझा, ईस्ट वेस्ट कंपाऊंड, अंधेरी-कुर्ला रोड, संकटपुत्र, साक्रीनाका, मुंबई - ४०००७२ इथे किंवा मेलवर service@satellitecorporates.com संपर्क करावा.

एजीएम (AGM) सुचनेत नमुद केल्यानुसार सर्व कामकाज फक्त इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदान करून पार पाडण्यात येईल. दुसरे ई-मतदान रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होईल व मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) समाप्त होईल.

इलेक्ट्रॉनिक पध्दतीने ई-मतदान करण्यासाठी ची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ डेट बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ होईल. ज्या समासदांनी वरील वेळेत ई-मतदान केले नाही, परंतु ते सभासद व्हिडीओ/ऑनलाईन द्वारे एजीएम (AGM) ला हजर आहेत त्यांना एजीएम (AGM) ला हजर आहेत त्यांना एजीएम (AGM) च्या वेळी ई-मतदान करण्याची सांगू उपायय आहे.

ज्या समासदांना ई-मतदान संदर्भात काही प्रश्न अथवा शंका असल्यास त्यांनी ई-मतदान पुस्तिका जे www.evotingindia.com वर उपलब्ध आहे, त्याचे मार्गदर्शन घ्यावे.

असे ही सुचित केले जाते की कंपनीच्या सभासद नोंदणी आणि भाग हस्तांतरण दहा रविवार, २४ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस धरून) वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंद ठेवण्यात येतील.

वरील बाबत काही शंका / तक्रार असल्यास सदस्य कंपनी सचिव यांना cs.cfp@gmail.com यावर अथवा फोन क्र. ७०२८२५७००१ यावर संपर्क साधू शकतात.

चोरडिया फूड प्रॉडक्ट्स लिमिटेड करिता सही/-
प्रदीप चोरडिया
व्यवस्थापकीय संचालक
DIN: 00389681

ठिकाण: पुणे
दिनांक: ०२/०९/२०२२

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 22nd Annual General Meeting of the Members of Sree Narayana Guru Co-operative Bank Ltd. will be held on **Sunday, 18th day of September, 2022 at 10.30 a.m.** at Sree Narayana Guru High School Complex, 1st Floor, Seminar Hall, P.L. Lokhande Marg, Chembur, Mumbai-400089 to transact the following business.

- To read and confirm the minutes of last Annual General Meeting held on 29th day of September, 2021.
- To consider and adopt Annual Report together with Directors' Report and Audited Balance Sheet as on 31st March 2022 and the Profit and Loss Account for the year ended 31st March 2022 (the notice is uploaded in the website www.sngcbank.com and intimations are sent via postal inland letters).
- To consider and adopt Statutory Audit Report from M/s. Yardi Prabhu & Associates LLP (Chartered Accountants) for the Financial Year ended 31.03.2022.
- To ratify the submission of Statutory Audit Reports together with financial statements in English text for the Financial Year 2021-22.
- To approve the recommendation of the Board of Directors to submit the Financial Statements together with Audited Balance Sheet as on 31st March 2022 and Profit and Loss Account for the Financial Year 2021-22 in English text since Mumbai being a cosmopolitan city.
- To consider and adopt the recommendation of the Board of Directors for Amendment of Bye Laws.
- Undertaking and disposal of any other business that may be proposed before the house and answering of Member's questions, relating to the working of the Bank for the Financial Year 2021-22, permissible under the Bank's Bye-laws and Rules and about which at least 5 days' notice, in writing, has to be furnished to the Chairman at the Bank's Head Office.
- To ratify decision of Board of Directors to recommend to RBI for re-appointment of M/s Yardi Prabhu & Associates LLP as Bank's Statutory Auditors for the FY. 2022-23.
- To grant Leave of Absence to the members of the Bank who have not attended this 22nd Annual General Meeting.
- Any other matter with the permission of the Chairman of the Meeting.

By order of the Board of Directors
Sd/-
Suresh Shivanna Sallian
Chief Executive Officer

Place : Mumbai
Date : 26.08.2022

Important Notes for Members:

- In the absence of the quorum for the meeting at the appointed date and time, the meeting will be adjourned for half an hour and the adjourned meeting will be conducted immediately thereafter at the same venue irrespective of the quorum.
- If any member desires any clarification on the accounts, information in the annual report and Financials, he/she is requested to submit the query in writing to H.O. at least 5 days prior to the meeting.
- Members are requested to notify promptly the change in address, if any and contact number along with the email address.
- Certificates of Attendance is annexed to this notice. Shareholders are requested to fill in the certificate and affix their signature and take the acknowledgement of attendance.



ठाणे भारत सहकारी बँक लि. (शेड्युल्ड बँक)

वसुली व विधी विभाग, क्रिमीडिम अपार्टमेंट, नव मजला, गा.पो. प.म. देणगाव, मा. विभाग नगर, नाशिक, ठाणे (पश्चिम)
४००००२ दुरध्वनी क्र. ०२२ २५३७९०२८

ताबा नोंदीस

खाली सही करणार ठाणे भारत सहकारी बँक लि., ठाणे चे प्राधिकृत अधिकारी यांनी त्यांना मिळालेल्या अधिकाऱ्याचे सिक्युरिटीयझेशन अँड रिस्क-सट्टेशन ऑफ फायनान्शियल असेट्स् अँड एम्प्लॉयमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँड २००२ व सिक्युरिटी इंटरेस्ट (एम्प्लॉयमेंट) नियम, २००२ च्या नियम ३ सह सदर कायद्याच्या कलम १३(१२) अन्वये खाली नमुद केल्यावर, जामीनदार व गहाणवटदारा यांना सदर कायद्याच्या कलमांतर्गत मागणी नोंदीसा पाठवून देणे बाकी असलेली एकूण रक्कम सोबत कर्ज कार्यानामाध्याे ठरलेल्या दराने त्यावरील व्याज, इतर खर्च व शुल्क याची सदर नोंदीस मिळवल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची मागणी केली होती.

अनु. क्र.	१३(२) मागणी नोंदीस दिनांक	कर्जदाराचे नाव	जामीनदार / गहाणवटदाराचे नाव	येणे बाकी रक्कम रु.
१	०२/०९/२०२१	मे. फोरवे व्हेनचर्स	श्री. संजय गुरुचरन वासन श्री. पीटर फ्रान्सिस सॅंडीग्स मे. फोरवे व्हेनचर्स (गहाणवटदार)	रु. ३,८०,१२,७००.४० (दि. ३१/०७/२०२१ अखेर + ०१/०८/२०२१ पासूनचे १०.७५+ प्रमाणे व्याज, इतर खर्च)
२	०२/०९/२०२१	मे. फोरवे व्हेनचर्स	श्री. संजय गुरुचरन वासन श्री. पीटर फ्रान्सिस सॅंडीग्स मे. फोरवे व्हेनचर्स (गहाणवटदार)	रु. ५९,३८,५७४.०० (दि. ३१/०७/२०२१ अखेर + ०१/०८/२०२१ पासूनचे १०.७५+ प्रमाणे व्याज, इतर खर्च)
३	०२/०९/२०२१	मे. गॅलेक्सी कार सेल्स	श्री. संजय गुरुचरन वासन श्री. पीटर फ्रान्सिस सॅंडीग्स मे. फोरवे व्हेनचर्स (गहाणवटदार)	रु. ४,१५,१६,७७७.२६ (दि. ३१/०७/२०२१ अखेर + ०१/०८/२०२१ पासूनचे १०.७५+ प्रमाणे व्याज, इतर खर्च)
४	०८/०९/२०२१	मे. लिक्वी फायनान्स सोल्युशन्स प्रा. लि.	श्री. पीटर फ्रान्सिस सॅंडीग्स श्री. संजय गुरुचरन वासन मे. फोरवे व्हेनचर्स (गहाणवटदार)	रु. १,५२,७२,४२६.३८ (दि. ३१/०७/२०२१ अखेर + ०१/०८/२०२१ पासूनचे १०.७५+ प्रमाणे व्याज, इतर खर्च)
५	३०/०९/२०२१	श्री. संजय गुरुचरन वासन	श्री. पीटर फ्रान्सिस सॅंडीग्स सी. जेमिनी संजय वासन मे. फोरवे व्हेनचर्स (गहाणवटदार)	रु. ५०,०६,५०८.८६ (दि. ३१/०८/२०२१ अखेर + ०१/०९/२०२१ पासूनचे ११.७५+ प्रमाणे व्याज, इतर खर्च)

संबंधित कर्जदार, जामीनदार पुर्ण रक्कमेचा भरणा करून निकाळवागे वर उल्लेखिलेले कर्जदार, जामीनदार, गहाणवटदार आणि सर्व सामान्य जनात यांना सुचना देण्यात येते की, खाली सही करणार यांनी त्यांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एम्प्लॉयमेंट) नियम, २००२ नुसार दिलेल्या अधिकाऱ्याचे खाली उल्लेखिलेल्या मालमतेचा ताबा दि. २६/०८/२०२२ रोजी घेतला आहे. वर उल्लेखिलेले कर्जदार, जामीनदार, गहाणवटदार, मालमत्ता धारक, इतर आणि सर्व सामान्य जनात यांना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की, त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमतेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो ठाणे भारत सहकारी बँक लि. यांची येणे बाकी असलेली रक्कम रु. १०,५७,४६,९४६.९० (रुपाये दहा कोटी सत्तावन तरावे)

जाहीर नोंदीस

या नोंदीसद्वारे सर्व जवळचे कळविण्यात येते की, गांव मोठे भोलेर-ता-पावकर, जि.पालघर, बेबील वॉर्ल्ड नं.२७६, एलएन रोड १-५७-५० आकार क्र.१२-०५ पी. ११ जमीन मिळकत जमीन मालक श्री.राजेश कुमार नागेंद्रनाथ बोधी हयांच्या मागणी व कळविण्यासाठी पी. मिळकत असून सदर जमिनीचे संपूर्ण क्षेत्राची शे. ०-३३-८० हे.का.च.पी. नं. म्हणजेच शे. ३३-८० सुट्टी आणि सर्व्हे नं. २७८, एलएन रोड ०६०.७० आकार रु. १.०६ ₹ हे दो जमीन मिळकत जमीन मालक श्री.मोदी.रेणूक सिरीकंबंड बोधी हयांच्या मालकी व कळविण्यासाठी पी. मिळकत असून सदर जमिनीचे संपूर्ण क्षेत्राची शे. ०-३२-०० हे.आ.च.पी. नं. म्हणजेच शे. ०-३२-०० फ्लो.डी. जमीन मिळकत जमिनीचे जमिनी मालक ह्यांच्याकडून खरेदी करण्याचे ठरविले आहे. वरी सदर जमिनीमध्ये इतर कोणत्याही हक्कांचे फट्याऱ्याही प्रकारचे हक्क/हजे, अधिकार व तितक्याच असल्यास त्यांनी ही नोंदीस प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांचे आत खात्रीत पत्रावर सही करणेसाठी पराव्याजिनी कळवावे अन्यथा त्या कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हजे, अधिकार व तितक्याच नाही व असल्यास तो सोडून द्यावा जसे जसे समजून घरीच्या व्यवहार पुर्ण केला जाईल. इत्याची नोंद घ्या. सही
श्री. वल्लभराव शंकर, मो. ९५०३५२४४८,
पत्ता: ३३, वंबाबाही बॅंगो लीम, वालीव,
बसई, पु. ल. वल्लभ, जि. पालघर, ४०२०८८.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by Parth Merchant who intend to purchase Flat No. 701, Areaadm. 113.88 sq. mtrs. (Built-up Area), on 7th Floor, in B1 Wing, in Building No. 3 known as "Serenity of Serenity Shree Sai Wing B1 B2 Co-operative Housing Society Limited, constructed on City Survey No. 121, 122, 151 to 155 & 172(P), lying, being & situated at Village Oshiwara, Taluka Andheri & Mumbai Suburban District from Mr. Anirad Dostmahomed Karedia, Mr. Pyarali Dostmahomed Karedia & Mr. Hezaral Dostmahomed Karedia under Proposed Agreement for sale. The chain of Documents in respect of said flat i.e. 1) Agreement for Allotment of flat dated 31/05/2007 executed between Mrs. Romal Real Estate Pvt Ltd and Oshiwara Shree Sai Co-op. Housing Society Ltd and Iqbal Usmanqani Khatri under Serial No. BDR4/4137/2007, which has been misplaced & lost and Oshiwara Police Station